

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०६

सभावृत्तांत

दिनांक - ०४/०२/२०२२

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या **मा.विधी समिती** ची पाक्षिक सभा **शुक्रवार**, दिनांक **०४/०२/२०२२** रोजी दुपारी **३.००** वाजता मा.अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४, दि.०३ जानेवारी २०२२ अन्वये ऑनलाईन पध्दतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) .आयोजित करणेत आलेली आहे (द्वारे मा.सभापती, विधी समिती या महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील मा.सभापती, विधी समिती यांचे दालनातून सभा संचलित करणात आलेली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे सन्मा.सदस्य सभागृहात तर काही सन्मा. सदस्य ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) उपस्थित होते.

१. **मा.स्वीनल कपिल म्हेत्रे - सभापती**
२. मा.सुनिता हेमंत तापकीर
३. मा.भोंडवे संगिता राजेंद्र
४. मा.संगीता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
५. मा.गिता सुशिल मंचरकर
६. मा.लांडे विक्रान्त विलास

या शिवाय मा.उल्हास जगताप – नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

अ) मा.विधी समिती सभा (कार्यपत्रिका क्रमांक ०३) दि.१७/१२/२०२१ व दिनांक २०/१२/२०२१ चा सभावृत्तांत कायम करणेत आलेचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

आ) मा.विधी समिती सभा (कार्यपत्रिका क्रमांक ०५) दि.२१/०१/२०२२ चा सभावृत्तांत कायम करणेत आलेचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - २६

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०४/०२/२०२२

विभाग - इ क्षेत्रीय विद्युत

सुचक - मा.सुनिता तापकीर

अनुमोदक - मा.संगिता भोंडवे

संदर्भ - मा.आयुक्त यांचेकडील पत्र क्र.इक्षोका/वि/३७/२०२२, दि. २७/०१/२०२२.

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे.

मनपाच्या इ क्षेत्रीय विद्युत विभागाच्या कार्यक्षेत्रातील जुने भोसरी रुग्णालय येथे महीला प्रसुती गृह व ऑपरेशन थिएटर सह ७० महीलांसाठी बेडची व्यवस्था आहे. याठिकाणी गरम पाण्याच्या व्यवस्थेसाठी बसविणेत आलेल्या सोलर वॉटर हीटर नादुरुस्त व खराब झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने सदर हॉस्पिटलसाठी नव्याने सोलर वॉटर हीटर व त्यासोबत सोलर एनर्जी सिस्टीम इमारतीच्या टेरेसवर बसविणेचे कामाचे आदेश दि.२१/०६/२०२१ रोजी मे.नादब्रम्हा इलेक्ट्रीकल्स, पुणे यांना देणेत आले आहेत. तथापि जुने भोसरी हॉस्पिटल इमारत जुनी झाली असल्याने निष्कासीत करणेत येणार आहे. तथापि नविन भोसरी रुग्णालयासाठी सोलर एनर्जी यंत्रणा करण्यात आलेली नसल्याने व सोलर वॉटर यंत्रणेची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याने सदर विषयांकीत काम रद्द करणेएवजी नविन भोसरी हॉस्पिटल इमारतीच्या टेरेसवर काम करणेस सक्षम समितीची मान्यता घेऊन काम करणे शक्य आहे व मनपाच्या सोईचे आहे. तरी इ क्षेत्रीय विद्युत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील जुने भोसरी हॉस्पिटल इमारत निष्कासीत होणार असलेने याठिकाणी विषयांकीत प्रस्तावीत सोलर यंत्रणेचे नविन भोसरी हॉस्पिटल इमारतीच्या टेरेसवर, निविदाधारक मे.नादब्रम्हा इलेक्ट्रीकल्स, पुणे यांचेकडून (निविदा क्रमांक ३२/१२ -- २०२०/२१, निविदा र.रु.१४,९९,७८३--/-, कामाचा दर २२ % कमी) करून घेणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.


(स्वीनल कपिल म्हेत्रे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/०४/कावि/४७/२०२२

दिनांक : ०८/०२/२०२२

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.